

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा
योजनेतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
शाळांना मोठ्या बांधकामासाठी निधी वितरीत करणेबाबत-
सन २०२३-२४

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक:-आदर्श-२०२३/प्र.क्र.८१/एसडी-६
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक:- ०९ जानेवारी, २०२४

वाचा:-

- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक:-संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१४३/एसडी-६, दि.०५.०३.२०२१
- २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक:-संकीर्ण-२०२१/प्र.क्र.६५/एसडी-६, दि.१३.१२.२०२१
- ३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक:-संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१८४/एसडी-६, दि.०४.०२.२०२२
- ४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक:-संकीर्ण-२०२२/प्र.क्र.५४/एसडी-६, दि.१३.०५.२०२२
- ५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक:-संकीर्ण-२०२०/प्र.क्र.५४/एसडी-६, दि.२७.०६.२०२२
- ६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक:-संकीर्ण-२०२०/प्र.क्र.५४/एसडी-६, दि.२९.०३.२०२३
- ७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र:-आदर्श-२०२३/प्र.क्र.८१/एसडी-६, दि.२०.१०.२०२३
- ८) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि.१२.०४.२०२३
- ९) शिक्षण संचालक (प्राथमिक), यांचे पत्र क्र.प्राशिसं/२०२३-२४/आदर्शशाळा/अंदाज-२०१/७३७९,
दि.१८.१०.२०२३

प्रस्तावना :-

या विभागाच्या संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने संदर्भ क्र.७ अन्वये १० शाळा या योजनेतून वगळण्यात आल्या असून आता विकसित करावयाच्या आदर्श शाळांची संख्या ४७८ इतकी आहे. संदर्भ क्र.२ अन्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेसाठी रु.४७९,४८,६०,०९५/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. संदर्भ क्र.३ अन्वये सदर शाळांपैकी प्राथमिक व उच्च प्राथमिक २९३ शाळा व माध्यमिक व उच्च माध्यमिक ६२ शाळा अशा एकूण ३५५ शाळांच्या लहान बांधकामांना सन २०२१-२२ मध्ये रु.५३,९७,१५,०००/- इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. सन २०२२-२३ मध्ये संदर्भ क्र.४,५ व ६ अन्वये ३ टप्प्यात २६७ प्राथमिक व ६१ माध्यमिक अशा एकूण ३२८ शाळांना रु.१८३.६४ कोटी इतका निधी ५३-मोठी बांधकामे या उद्दिष्टांतर्गत वितरीत करण्यात आला आहे.

सन २०२३-२४ मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांकरिता (लेखाशीर्ष ४२०२-६४९८) रु.१९९,४०,००,०००/- इतक्या अर्थसंकल्पित निधीपैकी वित्त विभागाने रु.१६५,९२,११,०८२/- इतका निधी वितरीत करण्यास सहमती दर्शविली आहे. तसेच माध्यमिक शाळांकरिता (लेखाशीर्ष ४२०२-६५०४) रु.५६,१२,९९,०००/- इतक्या अर्थसंकल्पित निधीपैकी रु.२२,४५,१९,६००/- इतका निधी वितरीत करण्यास सहमती दर्शविली आहे. माध्यमिक शाळांकरिता वितरीत करण्यात आलेला निधी मूळ प्रशासकीय व वित्तीय मान्यतेनुसार पुरेसा आहे. तथापि प्राथमिक शाळांकरिता वित्त विभागाने वितरीत करण्यास उपलब्ध करून दिलेला निधी अपुरा असल्याने आतापर्यंत ज्या शाळांना कोणताही निधी प्राप्त झाला नाही त्या शाळांना प्राथम्याने निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याचप्रमाणे हा निधी वितरीत केल्यानंतर उपलब्ध

निधीपैकी उर्वरित निधी सन २०२२-२३ मध्ये ज्या शाळांना मूळ प्रशासकीय व वित्तीय मान्यतेनुसार आवश्यक निधीपैकी अपुरा निधी प्राप्त झाला आहे त्या शाळांना संदर्भ क्र.४,५ व ६ येथील शासन निर्णयात ज्या क्रमाने त्यांच्या नावाचा समावेश आहे त्या क्रमाने उपलब्ध निधीच्या मर्यादेत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळा ज्यांना अद्यापि कोणताही निधी प्राप्त झाला नाही, अशा १२१ शाळांना ५३-मोठी बांधकामे या उद्दिष्टांतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आदर्श शाळा योजनेतून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाकरिता खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

(रक्कम रुपये)

लेखाशीर्ष	सन २०२३-२४ अर्थसंकल्पित निधी	वितरीत करण्यात येत असलेला निधी
१	२	३
मागणी क्रमांक ई-०४, ४२०२, शिक्षण क्रीडा, कला व संस्कृती यावरील भांडवली खर्च, ०१ सर्वसाधारण शिक्षण, २०१ प्राथमिक शिक्षण (००)(०३) राज्यात आदर्श शाळा विकसित करणे (४२०२ ६४९८) (कार्यक्रम)५३-मोठी बांधकामे	१९९,४०,००,०००	१५३,२०,७०,९४१
एकूण	१९९,४०,००,०००	१५३,२०,७०,९४१

२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-ब मध्ये नमूद प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळा ज्यांना सन २०२२-२३ मध्ये मूळ प्रशासकीय व वित्तीय मान्यतेच्या तुलनेत अपुरा निधी प्राप्त झाला होता, अशा शाळांना ५३-मोठी बांधकामे या उद्दिष्टांतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आदर्श शाळा योजनेतून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाकरिता खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

(रक्कम रुपये)

लेखाशीर्ष	सन २०२३-२४ अर्थसंकल्पित निधी	वितरीत करण्यात येत असलेला निधी
१	२	३
मागणी क्रमांक ई-०४, ४२०२, शिक्षण क्रीडा, कला व संस्कृती यावरील भांडवली खर्च, ०१ सर्वसाधारण शिक्षण, २०१ प्राथमिक शिक्षण (००)(०३) राज्यात आदर्श शाळा विकसित करणे (४२०२ ६४९८) (कार्यक्रम)५३-मोठी बांधकामे	१९९,४०,००,०००	१२,७१,४०,१४१
एकूण	१९९,४०,००,०००	१२,७१,४०,१४१

३. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-क मध्ये नमूद माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा ज्यांना अद्यापि कोणताही निधी प्राप्त झाला नाही, अशा १९ शाळांना ५३-मोठी बांधकामे या उद्दिष्टांतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आदर्श शाळा योजनेतून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाकरिता खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

(रक्कम रुपये)

लेखाशीर्ष	सन २०२३-२४ अर्थसंकल्पित निधी	वितरीत करण्यात येत असलेला निधी
१	२	३
मागणी क्रमांक ई-०४, ४२०२, शिक्षण क्रीडा, कला व संस्कृती यावरील भांडवली खर्च, ०१ सर्वसाधारण शिक्षण, २०२ माध्यमिक शिक्षण (००)(०९) राज्यात आदर्श शाळा विकसित करणे (४२०२ ६५०४) (कार्यक्रम) ५३-मोठी बांधकामे	५६,१२,९९,०००	२२,३३,२२,४७९
एकूण	५६,१२,९९,०००	२२,३३,२२,४७९

४. सदर निधी खर्च करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ, ब व क मध्ये दर्शविलेल्या शाळांच्या मोठ्या बांधकामांसाठीच सदर निधी खर्च करण्यात यावा.

६. सदर मोठी बांधकामे समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेमार्फत करण्यात यावीत.

७. आयुक्त (शिक्षण) यांनी सदर बांधकामावरील खर्चाचा वेळोवेळी आढावा घ्यावा.

८. सदर तरतुद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.१२.०४.२०२३ च्या शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.

९. सदर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदींतून झालेल्या खर्चाचा लेखाशीर्षनिहाय/उपलेखाशीर्षनिहाय अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र इ.माहिती शासनास पाठवावी व निधी उपयोगिता प्रमाणपत्रासह पुढील निधी वितरणासाठी प्रस्ताव सादर करावा.

१०. सदर शासन निर्णय, नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.३७८/१४७१, दि.२०.११.२०२३ व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.११२९/व्यय-५, दि.२८.१२.२०२३ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागांच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

११. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२४०१०९१८२८४३५९२९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(इ.मु.काझी)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

३. मा. उप मुख्यमंत्री (गृह/वित्त), महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. अध्यक्ष, विधानसभा, विधान भवन, मुंबई.
५. मा. उपाध्यक्ष, विधानसभा, विधान भवन, मुंबई.
६. मा. उपसभापती, विधान परिषद, विधान भवन, मुंबई.
७. मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद, विधान भवन, मुंबई.
८. मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान सभा, विधान भवन, मुंबई.
९. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१०. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
११. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
१४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद(सर्व)
१५. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १/२ मुंबई, नागपूर
१६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर
१७. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नीरोड, मुंबई
१८. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
१९. शिक्षण संचालक(माध्य. व उच्च माध्य.), महाराष्ट्र राज्य, पुणे
२०. शिक्षण संचालक(प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
२१. शिक्षण संचालक(योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे
२२. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
२३. शिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक)(सर्व)
२४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक)(सर्व)
२५. शिक्षणाधिकारी (महानगरपालिका)(सर्व)
२६. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
२७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२८. सर्व शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई.
२९. अवर सचिव/ कक्ष अधिकारी, अर्थसंकल्प शाखा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना आवश्यक त्या कार्यवाहीच्या विनंतीसह.
३०. निवड नस्ती (एसडी-६)

शासन निर्णय क्रमांक:- आदर्श २०२३/प्र.क्र.८१/एसडी-६
परिशिष्टअ

No.	Name of District	Block Name	UDISE No.	School Name	Category	Budget Provision	Amount to be Released
1	Amravati	Achalpur	27070100201	Zpps Haram	Upper Primary with grades 1 to 8	8598000	8598000
2	Amravati	Amravati	27070205401	Z P Pre Mid School NanduraBk	Upper Primary with grades 1 to 8	11530000	11530000
3	Amravati	Amravati Mc	27071502906	Allama Iqbal Mnp Urdu Sch No 2	Upper Primary with grades 1 to 8	20000000	20000000
4	Amravati	AnjangaonSurji	27070303601	ZpupsPandhari	Upper Primary with grades 1 to 8	6440000	6440000
5	Amravati	Bhatkuli	27070405002	Z P Pre Mid Urdu School, Takarkheda	Upper Primary with grades 1 to 8	6625000	6625000
6	Amravati	ChandurBz	27070507002	ZP Upp Primary school Urdu School Talegaon	Upper Primary with grades 1 to 8	10300000	10300000
7	Amravati	Chandur Rly	27070702401	Z P pri School JalkaJagatap	Upper Primary with grades 1 to 8	8732000	8732000
8	Amravati	Chikhaldara	27070608801	Z P Pre Mid School Gangarkheda	Upper Primary with grades 1 to 8	6700000	6700000
9	Amravati	Daryapur	27070809907	Z P Pre Mid Urdu School Yeoda	Upper Primary with grades 1 to 8	11545000	11545000
10	Amravati	Dharni	27070910601	Z P Pri School Khidkikalam	Upper Primary with grades 1 to 8	11580000	11580000
11	Amravati	Morshi	27071107402	Z P Pre Mid Girls School Nerpingalai	Upper Primary with grades 1 to 8	16200000	16200000
12	Amravati	NandgaonKh	27071206401	Z P Pre Mid School ShivniRasulapur	Upper Primary with grades 1 to 8	6300000	6300000
13	Amravati	ChandurBz	27070506301	ZP Pre Mid School Vishroli	Upper Primary with grades 1 to 8	10975000	10975000
14	Amravati	ChandurBz	27070501201	ZP Pre Mid School RajanaPurna	Upper Primary with grades 1 to 8	5960000	5960000

15	Amravati	ChandurBz	27070505101	ZP Pre Mid School KaranjaBahiram	Upper Primary with grades 1 to 8	9520000	9520000
16	Amravati	ChandurBz	27070506701	ZP Pre Mid School Tondgaon	Upper Primary with grades 1 to 8	15500000	15500000
17	Amravati	ChandurBz	27070505803	ZP Pre Mid Urdu School ShirajgaonKasba	Upper Primary with grades 1 to 8	14508000	14508000
18	Amravati	ChandurBz	27070507603	ZP Pre Mid Urdu School BramhawadaThadi	Upper Primary with grades 1 to 8	11700000	11700000
19	Amravati	ChandurBz	27070503703	ZP Pre Mid Urdu School Shirajgaon Band	Upper Primary with grades 1 to 8	8730000	8730000
20	Amravati	ChandurBz	27070504802	ZP Pre Mid Urdu School Deourwada	Upper Primary with grades 1 to 8	9750000	9750000
21	Chhtrapati Sambhaji Nagar	Chhtrapati Sambhaji Nagar	27190105601	ZppsGadivat	Upper Primary with grades 1 to 8	10596347	10596347
22	Chhtrapati Sambhaji Nagar	Gangapur	27190204001	ZppupsgDomegaon	Upper Primary with grades 1 to 8	9080500	9080500
23	Chhtrapati Sambhaji Nagar	Kannad	27190308301	ZppsJaitapur	Upper Primary with grades 1 to 8	6056000	6056000
24	Chhtrapati Sambhaji Nagar	Khultabad	27190405502	Zpms Bazar Sawangi	Upper Primary with grades 1 to 8	27236000	27236000
25	Chhtrapati Sambhaji Nagar	Paithan	27190518701	ZppsWarwandiTanda	Upper Primary with grades 1 to 8	10894940	10894940
26	Chhtrapati Sambhaji Nagar	Phulambri	27190905201	ZppsJalgaon Mete	Upper Primary with grades 1 to 8	5703000	5703000
27	Chhtrapati Sambhaji Nagar	Sillod	27190607001	ZppsKerhala	Upper Primary with grades 1 to 8	8034470	8034470
28	Chhtrapati Sambhaji Nagar	Soegaon	27190703101	ZppsKinhi	Upper Primary with grades 1 to 8	5505470	5505470

29	Chhtrapati Sambhaji Nagar	Urc1	27191002201	Ps Naregaon	Upper Primary with grades 1 to 8	32029000	32029000
30	Chhtrapati Sambhaji Nagar	Urc2	27191109701	Ps Banewadi	Upper Primary with grades 1 to 8	23568000	23568000
31	Chhtrapati Sambhaji Nagar	Vaijapur	27190812801	ZP Pri& UP Pri school Sudamwadi	Upper Primary with grades 1 to 8	13530500	13530500
32	Chhtrapati Sambhaji Nagar	Vaijapur	27190815501	ZP Pri& UP Pri school Pokhari	Upper Primary with grades 1 to 8	13877970	13877970
33	Chandrapur	Bhadrawati	27130213001	Z.P.U.Pry.SchoolAshta	Upper Primary with grades 1 to 8	8460000	8460000
34	Chandrapur	Bramhapuri	27131106101	Z.P. Upp. Pri. School Torgaon (BU)	Upper Primary with grades 1 to 8	12550000	12550000
35	Chandrapur	Chandrapur	27130107101	Z.P.UpperPri. School, Khutala.	Upper Primary with grades 1 to 8	5710000	5710000
36	Chandrapur	Chandrapur	27130108501	BharatratnaAtalbihari Vajpayee International School ,Z.P.Upper Primary School, Chinchala, Chandrapur	Upper Primary with grades 1 to 8	31790000	31790000
37	Chandrapur	Chimur	27131207801	Z-P-U. Pri- School Hirapur	Upper Primary with grades 1 to 8	10810000	10810000
38	Chandrapur	Gondpipari	27130605501	Z P Upp Pry School Sonapur (Deshpande)	Upper Primary with grades 1 to 8	7710000	7710000
39	Chandrapur	Jiwati	27131509001	Z.P.Upp.PriSchChikhali (Bu)	Upper Primary with grades 1 to 8	11910000	11910000
40	Chandrapur	Korpana	27130701101	Z.P. U. P. Sch, Pimpaigaon	Upper Primary with grades 1 to 8	14310000	14310000
41	Chandrapur	Mul	27130804601	Z.P.Upp. Pri. School Junasurla	Upper Primary with grades 1 to 8	9000000	9000000
42	Chandrapur	Nagbhid	27131011101	Z.P.U.Pri.SchoolNavkhal a	Upper Primary with grades 1 to 8	6110000	6110000

43	Chandrapur	Pomburna	27131401201	Z.P Upp. Pry.SchoolAmbedhanora	Upper Primary with grades 1 to 8	7050000	7050000
44	Chandrapur	Rajura	27130504401	Z.P.Upp.Pry School Chunala	Upper Primary with grades 1 to 8	10460000	10460000
45	Chandrapur	Saoli	27131304201	Z.P.Upp. Primary School, Pathari	Upper Primary with grades 1 to 8	12800000	12800000
46	Chandrapur	Sindewahi	27130900401	Z.P.U.Pry.SchoolDelanw adi	Upper Primary with grades 1 to 8	8460000	8460000
47	Chandrapur	Warora	27130310701	Z.P. U. Pry School Salorri	Upper Primary with grades 1 to 8	9180000	9180000
48	Gadchroli	Armorli	27120201001	Z. P. Upper Prm. School, Jogisakhara	Upper Primary with grades 1 to 8	15471440	15471440
49	Gadchroli	Bhamragad	27121100201	Z. P. SamuhNiwashi School Bhamragad	Upper Primary with grades 1 to 8	16276000	16276000
50	Gadchroli	Chamorshi	27120513101	Z.P. Upper Pry.School, GanpurRai	Upper Primary with grades 1 to 8	15151000	15151000
51	Gadchroli	Gadchiroli	27120105901	Z.P Upp Prim School Bodali	Upper Primary with grades 1 to 8	15521362	15521362
52	Gadchroli	Kurkheda	27120301401	Z. P. Upper Prm. School , vadegaon	Upper Primary with grades 1 to 8	13049333	13049333
53	Gadchroli	Mulchera	27120901501	ZillaPrishad Upper Primary School, Yella	Upper Primary with grades 1 to 8	14327000	14327000
54	Jalgaon	Amalner	27030108201	Z.P. Sch. Gadkhamb	Upper Primary with grades 1 to 8	5045000	5045000
55	Jalgaon	Bhadgaon	27030205304	Z.P. Pri. Urdu Yashwant Nagar Tongaon	Upper Primary with grades 1 to 8	4565151	4565151
56	Jalgaon	Bhusawal	27030305209	Z.P. Sch. SiddheshwarVarangaon	Upper Primary with grades 1 to 8	8808680	8808680

57	Jalgaon	Bodwad	27030402901	Z.P.Pri. Kolhadi	Upper Primary with grades 1 to 8	5666544	5666544
58	Jalgaon	Chalisgaon	27030510401	Z.P. Pri. Sch. Mal Shewge	Upper Primary with grades 1 to 8	4745000	4745000
59	Jalgaon	Chopda	27030610401	Z.P. Upp. Pri. Sch. Gartad	Upper Primary with grades 1 to 8	7045000	7045000
60	Jalgaon	Dharangaon	27030703501	Zpps Kendra Paldhi	Upper Primary with grades 1 to 8	4565106	4565106
61	Jalgaon	Erandol	27030804201	Z.P. Sch. Vikharan	Upper Primary with grades 1 to 8	3349008	3349008
62	Jalgaon	Jalgaon	27030904001	ZppsPilkheda	Upper Primary with grades 1 to 8	8476109	8476109
63	Jalgaon	Jalgaon M. Corp.	27031600401	Mnc School No. 19	Upper Primary with grades 1 to 8	6045532	6045532
64	Jalgaon	Jamner	27031011702	Z.P. Pri. Sch. (Urdu) Tondapur	Upper Primary with grades 1 to 8	6016482	6016482
65	Jalgaon	Muktainagar	27031104901	Z.P. P. SchParmbi	Upper Primary with grades 1 to 8	19772193	19772193
66	Jalgaon	Muktainagar	27031103401	Z.P. CentralSch(June Gave) Muktainagar	Upper Primary with grades 1 to 8	20154413	20154413
67	Jalgaon	Pachora	27031201801	Z. P. Mar Sch. Pungaon	Upper Primary with grades 1 to 8	9526783	9526783
68	Jalgaon	Parola	27031305201	Z. P. Pri. Sch. Vichkhede	Upper Primary with grades 1 to 8	8573625	8573625
69	Jalna	Ambad	27180309001	Z.P. Cps Patharwala (Br.)	Upper Primary with grades 1 to 8	17020000	17020000
70	Jalna	Badnapur	27180201301	ZillaParishad Central Parimary School BavanePangari	Upper Primary with grades 1 to 8	9700000	9700000
71	Jalna	Bhokardan	27180701401	ZillaParishad Primary School Baranjala Sable	Upper Primary with grades 1 to 8	6620000	6620000

72	Jalna	Mantha	27180605301	ZillaParishad Central Upper Primary School Kendhali	Upper Primary with grades 1 to 8	19368000	19368000
73	Nanded	Ardhapur	27150200201	ZppsAmbegaon	Upper Primary with grades 1 to 8	11205451	11205451
74	Nanded	Bhokar	27151101701	ZpcpsDeothana	Upper Primary with grades 1 to 8	13290099	13290099
75	Nanded	Biloli	27150800601	ZillaParishad Central Primary Schoolatakali	Upper Primary with grades 1 to 8	10004929	10004929
76	Nanded	Degloor	27150705801	Z.P.P.S.GirlsMarhel	Upper Primary with grades 1 to 8	6860141	6860141
77	Nanded	Hadgaon	27151310804	ZppsUmri J.	Upper Primary with grades 1 to 8	13814217	13814217
78	Nanded	Himayat Nagar	27151407701	ZillaParishad Primary School Wadgaon J.	Upper Primary with grades 1 to 8	9074621	9074621
79	Nanded	Kinwat	27151508001	ZpcpsKosmet	Upper Primary with grades 1 to 8	6846119	6846119
80	Nanded	Loha	27150403201	ZppsDhanora M.	Upper Primary with grades 1 to 8	8243000	8243000
81	Nanded	Mahoor	27151605901	ZppsTulshiTanda	Upper Primary with grades 1 to 8	8949969	8949969
82	Nanded	Mudkhed	27150300102	ZillaParishadpskanyamu dkhed	Upper Primary with grades 1 to 8	5079664	5079664
83	Nanded	Mukhed	27150603201	Zpcpschool Branch Mukhed	Upper Primary with grades 1 to 8	4730464	4730464
84	Nanded	Naigaon	27150907001	Z.P.P.S. Kokalegaon	Upper Primary with grades 1 to 8	7056400	7056400
85	Nanded	Naigaon	27150904501	Z.P.C.P.S.Krushnoor.Tq. .Naigaon	Upper Primary with grades 1 to 8	8550400	8550400
86	Nanded	Nanded M.C.	27151700301	NwmnpVishnunager	Upper Primary with grades 1 to 8	6380163	6380163
87	Nanded	Umri	27151202201	Zp CPS Gortha	Upper Primary with grades 1 to 8	10206140	10206140

88	Nashik	Peint	27201107003	Kgbv School Peint	Upper Primary only with grades 6 to 8	6950000	6950000
89	Nashik	Baglan	27200108601	Z P School, Kotabel	Upper Primary with grades 1 to 8	7100000	7100000
90	Nashik	Chandwad	27200201101	Bharat RatnaAtalBihariVajpei International School Z P Primary School Bhoivegaon	Upper Primary with grades 1 to 8	16300000	16300000
91	Nashik	Devla	27200302501	Z.P.Pri School Mahalpatane	Upper Primary with grades 1 to 8	6485000	6485000
92	Nashik	Dindori	27200400101	Z.P.Pri School Ahiwantwadi	Upper Primary with grades 1 to 8	13300000	13300000
93	Nashik	Igatpuri	27200506701	Z.P.Pri School Modale	Upper Primary with grades 1 to 8	11700000	11700000
94	Nashik	Kalwan	27200611901	Z.P.Pri School PimpaleKhurd	Upper Primary with grades 1 to 8	19650000	19650000
95	Nashik	Malegaon	27200711501	Z.P.Upper Primary School, Sajvahal	Upper Primary with grades 1 to 8	38135000	38135000
96	Nashik	Nashik	27200903301	Z.P.SchoolLadachi	Upper Primary with grades 1 to 8	56700000	56700000
97	Nashik	Nashik Urc-1	27201606207	Nmc School No 18 Anandvali	Upper Primary with grades 1 to 8	31004927	31004927
98	Nashik	Nashik Urc-2	27201800503	Nmc School No 49 Panchak	Upper Primary with grades 1 to 8	59888902	59888902
99	Nashik	Peint	27201108101	Z.P.SchoolKohor	Upper Primary with grades 1 to 8	2400000	2400000
100	Nashik	Sinner	27201207001	Z.P.School Malegaon	Upper Primary with grades 1 to 8	13000000	13000000
101	Nashik	Surgana	27201300401	Z.P.Pri School Ambatha	Upper Primary with grades 1 to 8	13650000	13650000
102	Nashik	Trimbak	27201404601	Z.P.SchoolHarsul	Upper Primary with grades 1 to 8	28480000	28480000

103	Nashik	Yeola	27201501102	Z.P.SchoolAndarsul Girls	Upper Primary with grades 1 to 8	11150000	11150000
104	Sangali	Jath	27350204307	Z.P. Marathi Jadrabobalad	Upper Primary with grades 1 to 8	20805091	20805091
105	Sangali	Kadegaon	27351100105	Z. P. School Newari	Upper Primary with grades 1 to 8	13704594	13704594
106	Sangali	KavatheMahan kal	27350302401	Z. P. School Langarpeth	Upper Primary with grades 1 to 8	10560592	10560592
107	Sangali	Miraj	27350505601	Z.P. School Vijaynagar (Mhaisal)	Upper Primary with grades 1 to 8	10560662	10560662
108	Sangali	Miraj	27350506106	ZilhaParishad School No 1 Arag ,Miraj,Sangali	Upper Primary with grades 1 to 8	8367266	8367266
109	Sangali	Palus	27350601101	Z. P. School Dhangaon(Tavadarwadi)	Upper Primary with grades 1 to 8	10870139	10870139
110	Sangali	Shirala	27350701501	Z.P.School. Karungali.	Upper Primary with grades 1 to 8	19470649	19470649
111	Sangali	Tasgaon	27350804801	Z.P School Borgaon	Upper Primary with grades 1 to 8	14037872	14037872
112	Sangali	Tasgaon	27350806001	Z.P.SchoolKavtheekand No.1,Tasgaon ,Sangali	Upper Primary with grades 1 to 8	16238464	16238464
113	Solapur	Solapur Urc-1	27301202501	M.N.C. Urdu Boys No--5	Upper Primary with grades 1 to 8	6631624	6631624
114	Solapur	Sangola	27300906401	ZppsMahud Bk.	Upper Primary with grades 1 to 8	17891180	17891180
115	Solapur	Pandharpur	27300806702	ZppsRanzani	Upper Primary with grades 1 to 8	21039560	21039560
116	Solapur	Mohol	27300706503	ZppsPapari	Upper Primary with grades 1 to 8	20458906	20458906

117	Solapur	Mangalwedha	27300601501	ZppsDhavlus	Upper Primary with grades 1 to 8	19984489	19984489
118	Solapur	Malshiras	27300505811	ZppsAdarshPriMahalung	Upper Primary with grades 1 to 8	12250000	12250000
119	Solapur	Karmala	27300311701	ZppsWashimbe	Upper Primary with grades 1 to 8	13300000	13300000
120	Solapur	Barshi	27300208001	ZppsManegaon	Upper Primary with grades 1 to 8	10068908	10068908
121	Solapur	Akkalkot	27300111302	Zpps Marathi Satandudhani	Upper Primary with grades 1 to 8	11171380	11171380
					Total	1532070941	1532070941

(इ.मु.काङ्गी)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक:- आदर्श २०२३/प्र.क्र.८१/एसडी-६
परिशिष्टब

No.	Name of District	Block Name	UDISE No.	School Name	Budget Provision	Amount Released in 2022-23	Amount to be Released
1	Ahmadnagar	Nagar	27260501401	Z.P.P.SchoolBhorwadi	9880000	6150899	3729101
2	Ahmadnagar	Akole	27260107702	Z.P.P. School,KalasBudruk	3940000	2452888	1487112
3	Ahmadnagar	Akole	27260118701	Z.P.P.SchoolVirgaon	4096906	2550572	1546334
4	Ahmadnagar	Jamkhed	27260208101	Z.P.P.SchoolDevDaithan	9224144	5742589	3481555
5	Ahmadnagar	Karjat	27260401701	Z.P.P.SchoolRehekuri	7096417	4417949	2678468
6	Ahmadnagar	Kopargaon	27260305301	Z.P.P.SchoolDhotare	14200000	8840360	5359640
7	Ahmadnagar	McAhmednagar	27261500106	ZppsRenukanagar	8414503	5238537	3175966
8	Ahmadnagar	Newasa	27260609001	Z.P.P.SchoolKhupti	8320000	5179705	3140295
9	Ahmadnagar	Parner	27260710301	Z.P.P.SchoolHanga	9950000	6194478	3755522
10	Ahmadnagar	Pathardi	27260803301	Z.P.P.SchoolMidsangavi	5700000	3548595	2151405
11	Ahmadnagar	Rahata	27261001102	Z P P School Golharwadi	3240000	2017096	1222904
12	Ahmadnagar	Rahuri	27260301601	Z.P.P.SchoolKondhavadBuk	9460000	5889424	3570576

13	Ahmadnagar	Sangamner	27261206301	Z.P.P.SchoolPimpariLaukiAzampur	4450764	2770870	1679894
14	Ahmadnagar	Shevgaon	27261101401	Z.P.P.SchoolBalamtakli	5945488	3701426	2244062
15	Ahmadnagar	Shrigonda	27261302901	Z.P.P.SchoolHangewadi	6919826	4308011	2611815
16	Ahmadnagar	Shrirampoor	27261404801	Z.P.P.SchoolUkkalgaon	3240000	2017096	1222904
17	Akola	Akola Mc	27050802104	Urdu Boys 8	9599300	5976146	3623154
18	Akola	Akola Ps	27050119507	Zp Upper Pri. School Khadan Urdu	15240000	9487822	5752178
19	Akola	Akot	27050206501	Z P Upper Primary School,Bordi	2500000	1556402	943599
20	Akola	Akot	27050207101	ZP UPP Primary school Kinkhed (Purna)	4500000	2801523	1698478
21	Akola	Balapur	27050308501	ZphpsWadegaon Boys	4750000	2957163	1792837
22	Akola	Barshitakli	27050408101	Z. P. U. Pri. Cluster School , Punoti Br.	6888082	4288248	2599834
23	Akola	Barshitakli	27050409501	Z .P . Upper Primary School SindakhedMoreshwar	8022000	4994181	3027819
24	Akola	Murtizapur	27050500101	Zpps School Anbhora	8951710	5572982	3378728
25	Akola	Patur	27050608201	Z.P.Cluster School DigrasB.K.Tq-PaturDist-Akola	12300000	7657495	4642505

26	Akola	Telhara	27050700101	ZpUpp. Ps Adsul	3150000	1961066	1188934
27	Beed	Ambajogai	27270100301	Z.P.P.School.Kumbephal	5109618	3181047	1928571
28	Beed	Ashti	27270203401	ZpcpsJamgaon	2300000	1431889	868112
29	Beed	Beed	27270327301	ZppsHivraPahadi	8432700	5249867	3182833
30	Beed	Dharur	27270402801	ZppsGawandara	4487952	2794022	1693930
31	Beed	Georai	27270513901	ZppsAmla	4350000	2708139	1641861
32	Beed	Georai	27270500127	Kgbv School Georai	1790000	1114384	675616
33	Beed	Kaij	27270600201	ZppsTabwa	6820328	4246067	2574261
34	Beed	Parli	27270800201	ZppsTokwadi	6199618	3859638	2339980
35	Beed	Parli	27270808201	ZpcpsSirsala	7083618	4409981	2673637
36	Beed	Patoda	27270908801	ZpcpsPimpalwandi	6715000	4180495	2534505
37	Beed	Shirur	27271000301	ZppsRakshashbhuvan (T)	3245890	2020764	1225126
38	Beed	UrcBeed	27271200901	Zpcps Ashok Nagar	5004600	3115666	1888934
39	Beed	Wadwani	27271109001	ZppsChikhalbid	3980350	2478010	1502340
40	Beed	Wadwani	27271100109	Kgbv School wadwani	2539471	1580974	958497
41	Beed	Georai	27270505301	ZP Pri School Goundgaon	8730000	5434953	3295047
42	Beed	Ashti	27270201201	CPS Pargaon	5469000	3404784	2064216
43	Bhandara	Bhandara	27100105601	ZpupsSurewada	1840000	1145511	694489
44	Bhandara	Lakhandur	27100601001	ZpupsChicholi	2700000	1680913	1019088
45	Bhandara	Lakhani	27100505001	Z.P. Upper Primary School Mangali	3200000	1992193	1207807
46	Bhandara	Mohadi	27100203701	Z.P. Upper Primary School Khamari	300000	186769	113232
47	Bhandara	Pauni	27100708601	ZpupsChichala	3050000	1898809	1151191

48	Bhandara	Sakoli	27100401201	Z.P. Upper Primary School Pindkepar	3200000	1992193	1207807
49	Bhandara	Tumsar	27100300301	Z.P. Upper Primary School Dewnara	2880000	1792974	1087026
50	Buldhana	Buldana	27040106502	Zp Up PriSch, Raypur	7322600	4558762	2763838
51	Buldhana	Chikhali	27040207701	Zp Cen Up Mar PriSch, ShelgaonAtol	5260000	3274668	1985332
52	Buldhana	Chikhali	27040206401	Z P M Upper Primary School DhotraBhangoji	6272600	3905073	2367527
53	Buldhana	Chikhali	27040208601	Z.P.C.School School SawargaonDukare	7242600	4508957	2733643
54	Buldhana	Chikhali	27040211401	BharatratnaAtalBihari Vajpayee International Z.P.Upper Primary School Warkhed	5522600	3438153	2084447
55	Buldhana	Deulgaon Raja	27040403401	Zp Mar Up PriSch, BaygaonKh	4782600	2977458	1805142
56	Buldhana	JalgaonJamod	27040904601	Zp Mar Up PriSch, AdolBk	7070000	4401504	2668496
57	Buldhana	Khamgaon	27040305101	Zp Mar Up PriSch, Gawanhala	7532600	4689499	1497992
				Total	340412884	211927635	127140141

(इ.मु.काङ्ग्री)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक:- आदर्श २०२३/प्र.क्र.८१/एसडी-६
परिशिष्टक

No.	Name of District	Block Name	UDISE No.	School Name	Category	Budget Provision	Amount to be Released
1	Gadchroli	Sironcha	27120800111	Kgbv School Sironcha	Secondary with grades 6 to 10	10751000	10751000
2	Gadchroli	Sironcha	27120800113	Model School Sironcha	Secondary with grades 6 to 10	6830200	6830200
3	Gadchroli	Etapalli	27120711608	Kgbv School Etapalli	Secondary with grades 6 to 10	10786000	10786000
4	Gadchroli	Dhanora	27120415005	Kgbv School Dhanora	Secondary with grades 6 to 10	11231279	11231279
5	Gadchroli	Dhanora	27120405403	Model School Mohali	Secondary with grades 6 to 10	7438000	7438000
6	Gadchroli	Bhamragad	27121100206	Kgbv School Bhamragad	Secondary with grades 6 to 10	6631000	6631000
7	Gadchroli	Aheri	27120607102	Kgbv School Indaram	Secondary with grades 6 to 10	10786000	10786000
8	Gadchroli	Aheri	27120611023	Model School Aheri	Secondary with grades 6 to 10	7496000	7496000
9	Jalna	Partur	27180502610	Kgbv School Amba	Secondary with grades 6 to 10	8700000	8700000
10	Jalna	Mantha	27180603613	Kgbv School Mantha	Secondary with grades 6 to 10	13073000	13073000
11	Jalna	Jalna	27180113704	Kgbv School Siraswadi	Secondary with grades 6 to 10	15995000	15995000
12	Jalna	Ghansawangi	27180414007	Kgbv School Tirthpuri	Secondary with grades 6 to 10	14665000	14665000
13	Jalna	Bhokardan	27180706818	Kgbv School Bhokardan	Secondary with grades 6 to 10	5020000	5020000

14	Jalna	Badnapur	27180200214	Kgbv School Badnapur	Secondary with grades 6 to 10	9700000	9700000
15	Jalna	Ambad	27180314903	Kgbv School Ankush Nagar	Secondary with grades 6 to 10	12750000	12750000
16	Nanded	Umri	27151206611	Kgbv School Umri	Secondary with grades 6 to 10	4270000	4270000
17	Nashik	Trimbak	27201412410	Kgbv School Trimbak	Secondary with grades 6 to 10	35075000	35075000
18	Nashik	Surgana	27201300206	Kgbv School Alangun	Secondary with grades 6 to 10	13800000	13800000
19	Nashik	Igatpuri	27200503718	Kgbv School Ghoti	Secondary with grades 6 to 10	18325000	18325000
				Total		223322479	223322479

(इ.मु.काङ्गी)
सह सचिव, महाराष्ट्र शासन